

MARATHI MENU

स्नॅक्स(SNACKS)

- बटाटावडा (Potato patties)
- कान्दा भजी (Onion fritters)
- बटाटा भजी (Potato Fritters)
- आळू वडी (Leave rolls)
- मटार करंजी (Stuffed puff with peas)
- कोथींबिर वडी (Cilantro fritters)
- मुगाची भजी (Moong Fritters)
- मिक्स भजी (Mix fritters)
- बटाटा पुरी (Puffs stuffed with spicy Potatoes)

भाज्या (VEGETABLES)

- फरसबी बटाटा (String beans and potato dry)
- भरली व्ांगी (Stuffed Eggplant)
- बटाटा भाजी (Dry potato veg)
- फलॉवर बटाटा रस्सा (Flower potato with gravy)
- गवार भाजी (Cluster bean veg)
- दोडका भाजी* (Ridge gourd veg)
- भेंडी(Okra dry veg)
- सुरणाची भाजी* (Elephant Foot veg dry)
- मेथी बटाटा (Fenugreek leaves and potato dry)
- तोंडली मसाला (Tindora/Ivy Gourd dry gravy)
- साधी तोंडली (Plain Tindora)
- मिक्स रस्सा भाजी (Mix veg with gravy)
- आंबाडीची भाजी* (Sour leaves)
- डाळ मेथी (Fenugreek and lentil mix)
- मेथी गोळा भाजी (Fenugreek with gram balls)
- अळूची पातळ भाजी* (Colacasia leaves)

उसळी (PULSES)

- मुगाची उसळ (Moong)
- मटकीची उसळ (Math)
- अखखे मसूर उसळ (Whole pink lentils/whole masoor)
- मिक्स उसळ (Mix lentils)
- छोले (Garbanzo beans)
- हरभरा उसळ (Chickpea)
- काजू ऊसळ (Cashew nuts)

डाळी (DAAL/LENTILS)

- वरण (Plain lentils)
- साधी आमटी (Plain Daal)
- मसाला आमटी (Masala Daal)
- फ़ोडणीचे वरण (Tadka Daal)
- कढी (Karhi)
- टॉमेटोचे सार (Spicy tomato soup)
- आमसूल सार (Kokam/red mangosteen Soup)

कोशींबीरी/सालाड्स/लोणची (SALADS AND PICKLES)

- कांदा – टॉमेटो (Onion tomato mix)
- गाजर (Carrot)
- बटाटा मिर्ची (Potato pepper mix)
- फरसबी (Beans)
- टॉमेटो
- काकडी रायता (Cucumber with Yogurt)
- खमंग काकडी (Cucumber and roasted ground Peanuts)
- भोपळा दही (Pumpkin with Yogurt)
- मुगाची कोशीम्बीर (Whole Moong boiled, Cilantro, Onion mix)
- आंब्याची डाळ (Yellow moong)

- कैरीचे ताजे लोणचे (Raw mango pickle Freshly made)
- गाजराचे लोणचे (Carrot pickle)
- मिक्स भाजीचे लोणचे (Mix veg pickle)

भात (VARIETY OF RICE)

- साधा भात (Plain)
- मसाले भात (Masala Rice)
- पुलाव (Pilaf)
- साखर भात (Sweet Rice)
- नारळी भात (Sweet Rice with grated Coconut)

पोळी (FLAT BREAD)

- चपाती (Chapati)
- फुलका (light roasted Roti)
- घडीची पोळी (Layered Roti)
- भाकरी (Thick rice roti)
- पुरी (Fried Puffs)
- तिखट मिठाची पुरी (Salted Fried Puffs)

गोडाचे पदार्थ (DESSERTS)

- श्रीखंड (Strained yogurt Sweet)
- बासुंदी (Sweetened thick milk with dry fruits)
- शेवयाची खीर (Vermicelli pudding)
- तांदळाची खीर (Rice pudding)
- दुधी हलवा (Grated lauki/Bottle gourd desert)
- गाजर हलवा (Grated carrot desert)
- रवा/गहु/बेसन लाडू (Sweet balls made of semolina, gram or wheat flour)

उपासाचे पदार्थ (FASTING FOODS)

- साबुदाणा खिचडी
- साबुदाणा वडा
- बटाटा पुरी
- उपासाची मिसळ
- उपासाची भाजी
- दाण्याची आमटी

*Subject to availability of seasonal vegetables/items